

समुद्रमंथन

प्रा. डॉ. विदुमाधव गणेश जोशी यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३१ महाशिवरात्रीच्या दिवशी शिराळा, जि. सांगली येथे झाला. इंग्रजी विषयात पुणे विद्यापीठातून एम. ए. व नंतर पीएच. डी. करून त्यांनी ३० वर्षे इंग्रजी अध्यापनाचे काम केले. प्रवास, वाचन, फोटोग्राफी आदींची आवड असल्याने त्यांनी भारतभर व नंतर जगभर प्रवास केला. त्यांची ओघवती प्रवासवर्णने वाचनीय व रसाल असतात. बहुश्रुत व्यक्तिमत्व व अनेक भाषांवर प्रभुत्व यामुळे वाङ्मयीन कौशल्य त्यांच्या लेखनातून दिसते. १९९५ पासून प्रा. जोशी व त्यांच्या पत्नी सौ. आशा जोशी पंचवटी, पुणे येथे स्थायिक झाले आहेत.

एका अनुभवी इंग्रजी प्राध्यापकाच्या लेखणीतून उतरलेला अजरामर इंग्रजी वाङ्मयाचा अनुपम खजिना. महाविद्यालयीन अध्ययनात इंग्रजी साहित्याच्या तथाकथित "अवघडपणा"मुळे गमावलेले अमर वाङ्मयाचे लालित्य अनुभवा, त्याच्या आनंदाची ओळख करून घ्या. शेक्सपियरची नाटके, गाजलेल्या कादंबऱ्या यांचा आस्वाद सोप्या मराठी कथानकातून मिळवा.

अजरामर इंग्रजी वाङ्मयाचा कथारूप परिचय

समुद्रमंथन

प्रा. डॉ. विदुमाधव गणेश जोशी

एका अनुभवी इंग्रजी प्राध्यापकाच्या लेखणीतून उतरलेला अजरामर इंग्रजी वाङ्मयाचा अनुपम खजिना. महाविद्यालयीन अध्ययनात इंग्रजी साहित्याच्या तथाकथित "अवघड"पणामुळे गमावलेले अमर वाङ्मयाचे लालित्य अनुभवा, त्याच्या आनंदाची ओळख करून घ्या. शेक्सपियरची नाटके, गाजलेल्या कादंबऱ्या यांचा आस्वाद सोप्या मराठी कथानकातून मिळवा.

How to get your copy:

तुमची ऑर्डर खालील पत्त्यावर पाठवा:

abjosshi@yahoo.com

पुस्तकमूल्य:

रु. २०० + shipping

पुस्तकाविषयी अजून थोडेसे:

एप्रिल २०११ मध्ये पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिखर संस्थेच्या मासिक मुखपत्राचे - "प्रज्योत"चे - संपादक श्री. आबासाहेब नांदुर्डीकर यांनी माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला - प्रज्योतच्या शेकडो वाचकांची मागणी आहे की इंग्रजीमधील प्रसिद्ध साहित्यकृतींचा परिचय थोडक्यात, कथानक-रूपात सांगणारी अशी एक लेखमाला प्रज्योतमध्ये सुरू करावी; आणि मी ती जबाबदारी स्वीकारावी. कल्पना अशी होती की दर महिन्याला एका साहित्यकृतीचा ५-६ पानात हा परिचय करून द्यावा. सर्वप्रथम मी Gift of Magi या O. Henry च्या कथेचा परिचय प्रास्ताविक, प्रमुख पात्रे व संक्षिप्त कथानक या साच्यात करून दिला. प्रज्योतच्या ज्येष्ठ वाचकांना तो खूप आवडला. २०१४ च्या अखेरपर्यंत ही प्रथा नियमित चालू राहिली. शेक्सपियरची गाजलेली नाटके, नंतर महाकाव्ये, व नंतर गाजलेल्या कादंबऱ्या या क्रमाने माझी ही लेखमाला चालू राहिली. दर महिन्याला बऱ्याच वाचकांकडून तोंडी व फोनद्वारे अनुकूल, उत्तेजनपर अभिप्राय येत राहिले. ज्येष्ठ वाचकांच्या या अनुकूल प्रतिसादामुळे हे सर्व लेख पुस्तकरूपाने प्रकाशित करावे अशी कल्पना पुढे आली. माझ्या सर्व ज्येष्ठ मित्रांनी त्याला पाठिंबा दिला. प्रज्योतमधील लेखमालेदरम्यान मला एका विद्यार्थिनीचा फोन आला की मी Count of Monte Cristo या कादंबरीवर असाच कथारूप संक्षिप्त लेख लिहावा. याचा अर्थ काही तरूण वाचकही माझे लेख वाचत होते व त्यांना उपयुक्त समजत होते.

इंग्रजी साहित्य हा एक अफाट महासागर आहे. ब्रिटिश लेखनाव्यतिरिक्त अमेरिकन साहित्य, भारतीय साहित्य असे अनेक उपसागर त्यात आहेत. या महासागरातील काही मोजकेच मौक्तिक मी तुमच्यापुढे सादर करित आहे. प्रामुख्याने English Classics असे ज्यांना संबोधतात अशा पुस्तकांचा यात समावेश आहे.

खालील इंग्लिश पुस्तकांचा कथारूप परिचय या कथासंग्रहात तुम्हाला सापडेल:

1. Hamlet by William Shakespeare
2. The Trojan War by Homer
3. Macbeth by William Shakespeare
4. Iliad by Homer
5. King Lear by William Shakespeare
6. Odyssey by Homer
7. Othello by William Shakespeare
8. Paradise Lost by John Milton
9. As You Like It by William Shakespeare
10. 20000 Leagues Under the Sea by Jules Verne
11. Merchant of Venice by William Shakespeare
12. Moby Dick by Herman Melville
13. A Midsummer Night's Dream by William Shakespeare
14. Pride and Prejudice by Jane Austen
15. Twelfth Night by William Shakespeare
16. French Revolution
17. A Tale of Two Cities by Charles Dickens
18. Romeo and Juliet by William Shakespeare
19. The Mayor of Casterbridge by Thomas Hardy
20. Julius Caesar by William Shakespeare
21. Two on a Tower by Thomas Hardy
22. Antony and Cleopatra by William Shakespeare
23. Return of the Native by Thomas Hardy
24. The Tempest by William Shakespeare
25. The Count of Monte Cristo by Alexander Dumas
26. The Winter's Tale by William Shakespeare